

आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणा
खालील कार्यालयातील गट-ब य क मधील लिपिक
वर्गीय पदे तसेच शिक्षक संघर्गातील पदे
नामनिर्देशनाने भरण्याबाबत सूधारित कार्यपद्धती.

निशुक्तीचे अधिकार आयुक्त, आदिवासी
विकास, नाशिक यांना प्रदान करणे य
निवड समितीची स्थापना करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय, क्रमांक : आस्थापना-१०९९/प्र.क्र. ३०१/का.१५

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ३० एप्रिल, २००३.

वाचा : १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रानिम-२५९३/प्र.क्र.६४/९३/१३-अ, दि.११ मे, १९९३ व
१७ मे, १९९३.

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. समिती-१२९३/प्र.क्र.३५९(९३)/का.११, दि.७ एप्रिल,९४

३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिम-२४९३/प्र.क्र.४३/९४/१३ अ, दि.१३ सप्टेंबर,१९९४

४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आस्था-१०९४/प्र.क्र.९३/का.१५, दि. २५/१०/१९९४.

५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिम-३०९९/५५५/प्र.क्र.६९/९९/१३-अ, दि.११/६/९९.

६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिम-३०९९/५५५/प्र.क्र.६९/९९/१३-अ, दि.१५/६/९९.

७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिम-३०९९/५५५/प्र.क्र.६९/९९/१३-अ, दि. १/७/९९.

८) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. आस्था-१०९९/प्र.क्र.१०१/का.१५, दिनांक ८/१०/१९९९,
१८/१०/१९९९, १४/१२/९९, १५/३/२००० व दि. २२/११/२०००.

९) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. आस्था-१०९९/प्र.क्र.१०१/का.१५, दिनांक २५ जून,
२००३.

शासन निर्णय :- शासन सेवेतील वर्ग-३ मधील पदे भरण्यासाठी निर्माण केलेली महाराष्ट्र दुर्घट सेवा निवड मंडळ,
मुंबई य प्रादेशिक दुर्घट सेवा निवड मंडळे शासनाने प्रस्तावनेतील अनुक्रमांक ५ येथे नमूद केलेल्या शासन
निर्णयान्वये बरणासत केल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील कार्यालयातील गट-ब य क मधील
सर्व वर्ग-३ ची पदे भरण्यासाठी अनुक्रमांक ७ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभागाने
सूचित केल्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रिय कार्यालयातील घरील पदे भरण्यासाठी
वर प्रस्तावनेत नमूद केलेल्या अ.क्र./ येथील शासन निर्णयान्वये अपर आयुक्त, आदिवासी विकास/संचालक,
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावनेत अ.क्र.९ येथे नमूद केलेल्या दिनांक
२५ जून, २००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अपर आयुक्त, आदिवासी विकास तसेच आयुक्त, आदिवासी संशोधन
व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समित्या गठीत करून भरतीबाबतची कार्यपद्धती ठरवून दिलेली
होती. तसेच गट-ड मधील पदे भरण्यासाठी प्रकल्प अधिकारी य.ग शासन निर्णय क्रमांक
आस्था-१०८९/प्र.क्र.७९९/का.१५, दिनांक १५ जानेवारी, १९९२ अन्वये प्राधिकार दिलेले आहेत. अपर आयुक्त,

आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना प्रदान केलेले खाली नमूद केलेले अधिकार काढून घेण्यात येत असून सदर अधिकार आता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना प्रदान करण्यात येत आहेत.

अ) आदिवासी विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालये, यसतिगहे व आश्रमशाळा (प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये) यांच्या आस्थापनेवरील अराजपत्रित गट-ब, क व ड मधील (वर्ग-३ व वर्ग-४) शिक्षक व शिक्षकेतर पदावर सरलज्जसेवा व पदोन्नतीने नेमणूका करणे.

ब) अनुदानित आश्रमशाळेतील भजूर पदानुसार त्या पदावर केलेल्या नियुक्त्यांना मान्यता देणे.

२. वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांना पर्याप्त कारणासाठी निलंबित करण्याचा अधिकार अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडे ठेवण्यात येत आहे, तथापि तसे केल्यावर आयुक्त, आदिवासी विकास यांना १ आठवड्याच्या कालावधीत अहवाल सादर करणे अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना बंधनकारक राहील.

३. आपापल्या प्राधिकार क्षेत्रातील गट-ब, क व ड मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २७ नोव्हेंबर, १९९७ रोजीच्या परिपत्रकान्वये प्रदान झालेले अधिकार सद्यःस्थितीत अबाधित राहील. तथापि कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत शासनाने (सामान्य प्रशासन विभाग/ आदिवासी विकास विभाग) वेळोवेळी दिलेल्या सुचना व घातलेले निबंध आणि अटी यांचे काटेकोरपणे पालन करणे अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांच्यावर बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यास आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या मान्यतेशिवाय प्रतिनियुक्तीवर पाठविता येणार नाही किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाचे ठिकाण बदलता येणार नाही.

४. यरील निर्णयाच्या परिणामी अपर आयुक्त, आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखालील नियड समित्या बरखास्त करण्यात येत असून आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रिय यंत्रणेतील गट-ब, क व ड (वर्ग-३ व ४) मधील लिपिक यर्गीय तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे सरल सेवेने व पदोन्नतीने भरण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली शादेशिक समित्या स्थापन करण्यात येत असून त्या समित्यांची रचना पुढील प्रमाणे राहील. :-

(१)	आयुक्त, आदिवासी विकास	अध्यक्ष
(२)	संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास	सदस्य
(३)	आदिवासी विकास आयुक्तालयातील संहजायुक्त /उप आयुक्त (प्रशासन)	सदस्य सचिव
(४)	मुख्यालयाच्या ठिकाणाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी.	सदस्य
(५)	मुख्यालयाच्या ठिकाणाचे जिल्हा सेवायोजन अधिकारी.	सदस्य

५. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ जून, २००१ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत केलेली नियड समिती कायम राहील. या समितीमार्फत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या मधील गट- क व ड मधील पदे भरण्याची कार्याही केली जाईल.

६. परिच्छेद ४ येथील निवड समितीचा सहभाग फक्त उमेदवाराच्या मुलाखती घेवून लेखी परीक्षेत मिळालेले गूण विचारात घेवून अंतिम निवड यादी तयार करण्यापूरता भर्यादित राहील. गट- ब, क व ड (वर्ग- ३ व ४) मधील पदे भरण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास यांना प्रदान करण्यात आले असले तरी भरती बाबतची कार्यवाही ही अपर आयुक्त विभागनिहाय होईल. या संदर्भात आवश्यक ती सुलभ कार्यपद्धती आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडून उरविली जाईल. तथापि आपापल्या विभागात दरवर्षी भरतीसाठी (सरल्यसेवा व पदोन्नती) उपलब्ध होणारी पदे निश्चित करणे, शासनाने विहीत केलेल्या टक्केवारी प्रमाणे भागासवर्ग, प्रकल्पग्रस्त, अपंग, माजी सैनिक य भहिला यांच्यासाठी आरक्षित होणारी पदे निश्चित करणे बिंदू नामावली व समांतर आरक्षण नोंदवही ठेवणे, उमेदवारांसाठी भागीणीपत्र पाठविणे इत्यादी कार्यवाही संबंधित अपर आयुक्त तसेच प्रकल्प अधिकारी यांच्याकडून केली जाईल. पदभरतीच्या संदर्भात शासनाने दिनांक २६ जून, २००९ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "क" मध्ये घालून दिलेली भार्गदर्शक तत्वे सेवाभरती करताना विथारात घेण्यात याचीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


 (शंभारात विष्वास)
 उप सचिव

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती

जिल्हाधिकारी, पुणे, औसंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे, औसंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

जिल्हा सेवायोजन अधिकारी, पुणे, औसंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

उपसंचालक, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे, ठाणे, औसंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर.

सामान्य प्रशासन विभाग, का.१३-अ, मंत्रालय, मुंबई

विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र दुर्योग सेवा नियड मंडळ, मुंबई

सर्व विशेष अधिकारी (विभागीय आयुक्त, कोकण विभाग/ नाशिक विभाग/ पुणे विभाग/ अमरावती विभाग/ नागपूर विभाग / औसंगाबाद विभाग)

कार्यासन अधिकारी, का.१, १०, ११, १२, १३ व १४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

नियड नस्ती, का.१५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.